

January 23, 2023

To BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai — 400001

Scrip code / Scrip ID: 542770/ALPHALOGIC

<u>Sub</u>: Intimation under Regulation 30 and Regulation 47(3) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")

In accordance with Regulation 30 and Regulation 47(3) of Listing Regulations, please find enclosed herewith copy of advertisement giving information of the financial results as specified in Regulation 33 of Listing Regulations. The above-mentioned advertisement is published in Financial Express (English Newspaper) & Loksatta (Pune Newspaper) on January 22, 2023.

We request you to take the same on record.

Thanking You Yours faithfully for **Alphalogic Techsys Limited**

Abhishek Shrivastav Company Secretary & Compliance officer

Encl.

1) Copy of Advertisements



FE SUNDAY

ALPHALOGIC TECHSYS LIMITED CIN: L72501PN2018PLC180757

Registered office: 405, Pride Icon, Kharadi, Pune- 411014 (MH) Email: info@alphalogiclimited.com, Web: www.alphalogicinc.com

Extract of Statement of Consolidated Financial Statements for the Quarter and nine months ended December 31, 2022

S.	Particulars		Quarter Ended		Nine Mon	Year Ended	
No.		Quarter Ended Dec 31, 2022 (Unaudited)	Quarter Ended Sep, 2022 (Unaudited)	Quarter Ended Dec,31 2021 (Unaudited)	Dec 31, 2022 (Unaudited)	Dec 31, 2021 (Unaudited)	March 31, 2022 (Audited)
1	Total income from Operations	549.59	413.96	428.30	1361.13	868.50	1,201.83
2	Net Profit for the period (before tax, Exceptional and/or extraordinary items)	170.84	70.40	69.86	371.53	191.62	272.15
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or extraordinary items)	170.84	70.40	69.86	371.53	191.62	272.15
4	Net Profit for the period after Tax (after exceptional and/or extraordinary items)	126.72	52.40	53.45	277.59	147.17	207.03
5	Total Comprehensive Income for the Period (Comprising profit for the period (after tax) and other comprehensive income after tax)	148.38	65.96	21.51	233.57	97.84	158.72
6	Equity Share Capital	1757.138	1692.99	1027.1089	1757.138	1027.11	1128.66
7	Reserves excluding revaluation reserve as per balance sheet of the previous year		1	- 4	28	-	724.32
	Earnings per share (Rs.05/- each) * a) Basic (Rs.) b) Diluted (Rs.)	0.37 0.36	0.15 0.15	0.26 0.26	0.82 0.81	0.46 0.46	0.65 0.65

1) The above is an extract of the detailed format of quarterly and nine months ended Financial Results filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The Full format of the quarterly Financial Results are available on the website of the Stock Exchange www.bseindia.com and on the website of the Company www.alphalogicinc.com under Investors section.

2) Additional information on standalone financial results are given below:-

							(Rs. In lakhs)			
S.	Particulars	Standalone								
No.	p.(1005100000)		Quarter ended	10,000,000	Nine Mo	Year Ended				
		Dec 31, 2022 (Unaudited)	Sep 30, 2022 (Unaudited)	Dec 31, 2021 (Unaudited)	Dec 31, 2022 (Unaudited)	Dec 31, 2021 (Unaudited)	March 31, 2022 (Audited)			
1	Total income from Operations	107.19	105.33	62.65	306.31	190.35	316.08			
2	Net Profit for the period (before tax, Exceptional and/or extraordinary items)	74.77	54.92	57.02	181.95	160.70	226.90			
3	Net Profit for the period after tax	54.89	41.09	43.85	136.06	123.88	173.20			

Place: Pune Date: January 21, 2023 for Alphalogic Techsys Limited

Anshu Goel Managing Director



VAXFAB ENTERPRISES LIMITED

(Formerly known as Ellora Trading Limited) Corporate Identification Number of our Company: L51100GJ1983PLC093146

Registered Office: Survey No.229 Paiki, Plot No.2 Nr Gandhi Estate, B/h Ashopalay Hotel, Narol Ahmedabad - 382 405 | Tel: + 91-97271-23838; | Website: vaxfabenterprisesItd.in | E-mail: vaxfabenterprisesItd@gmail.com; Contact Person: Ms. Komal Jain, Company Secretary & Compliance Officer

PROMOTERS: MR. RAJESH MULANI AND MR. SAURABH TAPURIAH**

**The Promoters of our Company have applied for Reclassification of Promoters vide Application No.: 158080 dated 20th August, 2022 and the application is under process. Further Promoters has no nexus between the Company and also Promoters is not controlling the Board Structure.

ISSUE OF UP TO 72,00,000 EQUITY SHARES WITH A FACE VALUE OF ₹10/- EACH ("RIGHTS EQUITY SHARES") FOR CASH AT A PRICE OF RS. ₹18/- PER RIGHTS EQUITY SHARE (INCLUDING A PREMIUM OF ₹8 PER RIGHTS EQUITY SHARE) FOR AN AMOUNT AGGREGATING UPTO ₹12,96,00,000/- ON RIGHTS BASIS IN THE RATIO OF 6 RIGHTS EQUITY SHARES FOR EVERY 1 FULLY PAID UP EQUITY SHARES) HELD BY THE EQUITY SHAREHOLDERS ON THE RECORD DATE, I.E. JANUARY 3, 2023. THE ISSUE PRICE IS 1.80 TIMES OF THE FACE VALUE OF THE RIGHTS EQUITY SHARES.

NOTICE TO ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS OF OUR COMPANY

RIGHTS ISSUE PERIOD EXTENDED

Issue Closing	Issue Closing	Last Date For On Market
Date (Old)	Date (New)	Renunciation (New)
Wednesday,	Friday,	Monday,
February 1, 2023	February 10, 2023	February 6, 2023

	Simple, Safe, Smart way of Application - Make use of it!!!	*Applications Supported by Blocked Amount (ASBA) is a better way of applying to issues by simply blocking the fund in the bank account, investors can avail the same.		
--	--	---	--	--

Please note that in accordance with provisions of applicable circulars issued by SEBI, all QIBs, Non-Institutional Investors and Retail Individual Investors complying with the eligibility conditions prescribed by SEBI, shall only invest in the Issue through ASBA process, unless otherwise permitted by regulatory authorities or under applicable law. Accordingly, all Eligible Equity Shareholders who (a) hold Equity Shares in dematerialized form, (b) have not renounced their Rights Entitlement in part or in full, and (c) are not Renouncees, shall use the ASBA process to make an application in the Issue. Eligible Equity Shareholders who have renounced their Rights Entitlement in part, Renouncees and Eligible Equity Shareholders holding Equity Shares in physical form are not eligible ASBA Investors and must apply for Rights Equity Shares only through the non-ASBA process, irrespective of the application amounts/applicant category.

ASBA Investors should note that the ASBA process involves application procedures that may be different from the procedure applicable to non-ASBA process. ASBA Investors should carefully read the provisions applicable to such applications before making their application through the ASBA process. For details, see "Terms of the Issue - Procedure for Application" on page 194 of the LOF.

This is to inform the Eligible Shareholders of the Company that the date of closure of the Rights Issue, which had opened on Wednesday, January 18, 2023 and scheduled to close on Wednesday, February 1, 2023 has now been extended by the Company from Wednesday, February 1, 2023 to Friday, February, 10, 2023, vide the Board Meeting dated Saturday, January 21, 2023 in order to provide an opportunity to shareholders to exercise their rights in the Rights Issue.

Accordingly, the last date of submission of the duly filled in CAF (along with the amount payable on application) is Friday, February, 10, 2023. Equity Shareholders of the Company who are entitled to apply for the Rights Issue as mentioned above are requested to take note of the Issue Closure Date as Friday, February, 10, 2023, Accordingly there is no change in the LOF, CAF and ALOF dated January 7, 2023 except for modification in the Issue Closing date; resultant change in indicative time table of post issue activities on account of extension of issue closing date and to the extent stated in the ADDENDUM CUM CORRIGENDUM - NOTICE TO INVESTORS published in the advertisement dated January 21, 2023 which appeared in newspapers on January 22, 2023.

Date: 21st January, 2023 Place: Ahmedabad

For Vaxfab Enterprises Limited (Formerly known as Ellora Trading Limited) On behalf of the Board of Directors Devi Singh **Managing Director** DIN: 09528536



KOTAK MAHINDRA BANK LIMITED

CIN - L65110MH1985PLC038137 Registered Office: 27 BKC, C 27, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051 **Website:** www.kotak.com **E-mail:** KotakBank.Secretarial@kotak.com

FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31st DECEMBER, 2022

(₹ in crore)

		STANDALONE		CONSOLIDATED			
Particulars	Quarter ended 31 st December, 2022 (Unaudited)	Nine months ended 31 st December, 2022 (Unaudited)	Quarter ended 31 st December, 2021 (Unaudited)	Quarter ended 31 st December, 2022 (Unaudited)	Nine months ended 31 st December, 2022 (Unaudited)	Quarter ended 31 st December, 2021 (Unaudited)	
Total income from operations (net)	11,098.59	29,727.84	8,260.48	18,481.46	47,653.42	14,169.14	
Net Profit / (Loss) (before tax, extraordinary items)	3,701.01	9,891.19	2,832.74	5,224.18	13,657.46	4,410.72	
Net Profit / (Loss) before tax (after extraordinary items)	3,701.01	9,891.19	2,832.74	5,224.18	13,657.46	4,410.72	
Net Profit / (Loss) after tax (before extraordinary items)	2,791.88	7,443.71	2,131.36	3,995.05	10,358.62	3,402.74	
Net Profit / (Loss) after tax (after extraordinary items)	2,791.88	7,443.71	2,131.36	3,995.05	10,358.62	3,402.74	
Paid up Equity Share Capital	993.04	993.04	991.95	993.04	993.04	991.95	
Reserves (excluding Revaluation Reserves and Minority Interest)	70,964.14**	70,964.14**	62,236.05*	95,641.70**	95,641.70**	83,345.53*	
Basic Earnings per equity share (before extraordinary items) (of ₹ 5/- each) (not annualised)	14.06	37.49	10.75	20.12	52.17	17.16	
Diluted Earnings per equity share (before extraordinary items) (of ₹ 5/- each) (not annualised)	14.06	37.48	10.74	20.11	52.16	17.15	
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	NA	NA	NA				
Securities Premium Account	24,911.37	24,911.37	24,599.14				
Net worth (Refer Note 3)	79,375.73	79,375.73	68,971.96				
Outstanding debt	21,527.52	21,527.52	27,559.82				
Outstanding redeemable preference shares	NA	NA	NA				
Debt Equity Ratio (Refer Note 3)	0.27	0.27	0.40				

- As on 31st March 2021
- ** As on 31st March 2022

Notes:

- 1. The above is the extract of the detailed format of the financial results for the quarter / nine months ended 31st December, 2022 filed with the Stock Exchanges under Regulations 33 and 52 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of these Financial Results is available on the websites of Stock Exchanges (www.bseindia.com and www.nseindia.com) and also on website of the Bank (https://www.kotak.com/en/investor-relations/financial-results.html?source=website).
- 2. As Ind AS is not applicable to Banking companies, total Comprehensive Income and other comprehensive income is not applicable. 3. Information as required pursuant to Regulation 52(4) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015:
 - Methodology for computation of the ratios is as follows:

63	Debt-Equity ratio	Represents the ratio of Borrowings / Sum of Capital and Reserves and Surplus
	Networth	Calculated as per the Master Circular - Exposure Norms issued by the RBI.

- Capital Redemption Reserve and Debenture Redemption Reserve is not applicable to the Bank.
- There has been no change to significant accounting policies during the quarter and nine months ended 31st December, 2022 as compared to those followed for the year ended 31st March, 2022.

By Order of the Board of Directors For Kotak Mahindra Bank Limited

Dipak Gupta Joint Managing Director

Mumbai, January 21, 2023

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.















राज्यातील १८९ कैद्यांची शिक्षा माफ

प्रजासत्ताकदिनी कारागृहातून मुक्तता

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कारागृहात वेगवेगळ्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या राज्यातील १८९ कैद्यांची शिक्षा माफ करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने कारागृहात चांगली वर्तणूक असलेल्या देशभरातील कैद्यांची शिक्षा माफ करण्यांचा निर्णय घेतला आहे.

चांगली वर्तणुक तसेच निम्मी शिक्षा भोगलेल्या कैद्यांची शिक्षा माफ करण्याचा निर्णय केंद्रीय घेतला आहे. स्वातंत्र्याच्या गृहमंत्रालयाने अमृतमहोत्सवी वर्षात कैद्यांना विशेष माफी देण्याचा निर्णय गृहमंत्रालयाने घेतला आहे. महिला, पुरुष तसेच तृतीयपंथीय कैद्यांचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त आहे, ज्यांनी शिक्षेचा निम्मा कालावधी पूर्ण केला आहे, अपंग कैदी, दुर्धर आजाराने ग्रस्त असलेले कैद्यांना विशेष माफी देण्यात येणार आहे.

चांगली वर्तणूक असलेल्या कैद्यांनी शिक्षेचा कालावधी पूर्ण केला आहे. मात्र, त्यांना न्यायालयीन दंडाची रक्कम भरता न आल्याने कारागृहातून त्यांची मुक्तता झाली नाही. अशा कैद्यांना विशेष माफी देऊन त्यांची मुक्तता करण्यात येणार आहे.

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : प्रवाशांना चांगली सुविधा देण्यासाठी राज्यामध्ये दोन लाख तर, पुण्यामध्ये ५५ हजार बाइक टॅक्सी

पुण्यामध्ये ५५ हजार बाइक टॅक्सी

कार्यरत आहेत. मात्र, राज्य शासनाने या वाहनांना प्रतिबंध घातल्यामुळे नागरिकांना चांगल्या प्रवासाची

युनिटी स्मॉल फायनान्स बॅंक लिमिटेंड सूचना कॅत कार्यालय: बसंत लोक, वसंत विहार, नवी दिल्ली-110057 कॉपोरेट कार्यालयः सेन्ट्रम हाऊस, सीएसटी रोड, विद्यानगरी मार्ग, कलिना, सांताक्रुझ (पू), मुंबई-400098

(अचल मालमत्तेसाठी)(सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, 2002 मधील नियम 8(1) अंतर्गत) माअर्थी, निम्नस्याश्चरैकार हे नीदणीकृत कार्यालयः बसंत लोक, चसंत विहार, नवी दिल्ली-110057 येथे आणि कॉर्पोरेट कार्यालय सेन्ट्रम हाऊस, सीएसटी रोड, विद्यानगरी मार्ग, कलिना, सांताक्ष्य (प्), मुंबई-400098 येथे असलेल्या 'बुनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड'चे प्राधिकृत अधिकारी असून त्यांनी सिक्युरीटायडोशन औड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेट्स औड एनफोसंमेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट, 2002 अंतर्गत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोसंमेंट) रुल्स, 2002 मधील नियम 3 सह वाचण्यात येणाऱ्या अनुच्छेद 13(12) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत अन्. 13(2) अंतर्गत खाली नमूद दिनांकांना मागणी सूचना पाठवल्या ज्यांत पुढील कर्जदारांना सदर सूचनेत नमूद करण्यात आलेल्या व खाली देण्यात आलेल्या रकमेचा सदर सूचना प्राप्त होण्याच्या दिनांकापासून 60 दिवसांचे आत भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

37,		मागणी सूचना दिनांक	अचल मालमत्तेचे वर्णन	ताबा दिनांक
豖.	गहाणकार/ जामीनदाराचे नाव आणि कर्ज खाते क्रमांक	धकवाकी		ताबा प्रकार
1.	1. श्री विजय विलास आमटे	26/07/2022	श्री विजय विलास आमटे यांचे मालकीची	19
	(কর্গব্রাং/ गहाणकार) (কর্স खाते क्र. 203330200000009 आणि कर्ज खाते क्र. 203305000000001	रु. 9,97,851.00 (रुपये नऊ लक्ष सत्याण्णव हजार	मालमत्ता, आर.एस.क. 217/4, प्लॉट क्र. बी-9, दत्त् कॉलनी, सानगावकर मळा,	2023
		आठशे एकावत्र फक्त) रु. 6,29,942.62 (रुपये सहा लक्ष एकोणतीस हजार नऊशे बेचाळीस आणि बासष्ट पैसे फक्त)	शिगणपूर, कोल्खपूर 416 216, महाराष्ट्र, क्षेत्रफळ सुमारे 109.20 ची.मी. चतुःसीमाः पूर्वेस- आर.एस.क्र. 217 चा ठवेरित भाग, पश्चिमेस- प्लॉट क्र. बी-८, उत्तरेस- आर.एस. क्र. 217 चा ठवेरित भाग, दक्षिणेस- रस्ता.	सांकेतिक ताबा
2.	श्री शेख फरीद अबू पद्मण (कर्जदार / गहाणकार) श्रीमती तबस्सुम शेख	21/10/2022	श्री शेख फरीद अबू पठाण यांचे मालकीचा	19
		क. 5,27,752.95 (रुपये पाच लक्ष सत्तावीस	प्लॉट क्र. 524, सोबत तेथील घराचे बांधकाम, आर.एस. क्र. 1052 आणि 1065/2, ए-	जानेवारी 2023
	फरीद पद्मण (जामीनदार) 3. श्री हबीब जाफर शेख (जामीनदार) कर्ज खाते क्र.	हजार सावशे बावत्र आणि पंच्याण्णय पैसे फक्त)	वॉर्ड, राजे संभाजी साळोखे कॉलनी, ता.करवीर, जि.कोल्हापूर-416011, महाराष्ट्र, क्षेत्रफळ सुमारे 25 ची.मी. चतुःसीमा: पूर्वेस- शासकीय रस्ता, पश्चिमेस- प्लॉट क्र. 523 ची	GIMI.

कर्जदारांनी सदर रकमेची परतफेड न केल्याने बाह्मरे कर्जदार व सर्व लोकांना सुचित करण्यात येते की निम्नस्वाधरीकारांनी सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, 2002 मधील नियम 8 सह वाचण्यात येणाऱ्या सदर अधिनियमातील अन्. 13 मधील उप-विभाग (4) अंतर्गत ब्रह्मल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत येथे वर्णन केलेल्या मालमतेचा येथे नमूद दिनांकास ताबा घेतलेला आहे. याद्वारे कर्जदार आणि सर्व लोकांना याद्वारे सावधीरशेची सृचना देण्यात येते की त्यांनी सदर मालमत्तेच्या संदर्भात कोणताही व्यवहार करू नये आणि असा कोणताही व्यवहार केल्यास तो 'युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड'च्या वर नमूद रक्रम अधिक त्यावरील पुढील व्याजाच्या भाराधीन असेल. सदर अनामत मत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेळेच्या संदर्भात कर्जदाराचे लक्ष सदर अधिनियमातील अनुच्छेद 13 मधील उप-विभाग(8)कडे वेधण्यात येते.

दिनांक: 22/01/2023, स्थान: कोल्हापुर (प्राधिकृत अधिकारी), युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड

मालमता, उत्तरेस- प्लॉट क्र. 514 ची

मालमत्ता, दक्षिणेस- शासकीय रस्ता

पर्यायी सुविधा उपलब्ध होत

नसल्याचा दावा रॅपिडो कंपनीने केला आहे. रॅपिडो कंपनीच्या माध्यमातून राज्यभरात कार्यरत असलेल्या दोन

लाख बाइक टॅक्सी सेवाचा १३

लाख नागरिकांना लाभ होत होता. त्या तुलनेत राज्यभरातील १ लाख २० हजार रिक्षांद्वारे नऊ लाख प्रवासी त्यांना हव्या त्या ठिकाणापर्यंत पोहोचतात. पुण्यामध्ये कार्यरत असलेल्या ५५ हजार बाइक टॅक्सी सेवेचा तीन लाख नागरिकांना लाभ होत होता. शहरात असलेल्या ४० हजार रिक्षांच्या माध्यमातून तेवढेच प्रवासी दररोज प्रवास करत

बाइक टॅक्सी वाहनांना प्रतिबंध घालण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयामुळे राज्यातील लाखो नागरिकांना स्थानिक वाहतुकीसाठी विश्वासार्ह आणि कार्यक्षम पर्याय वापरण्याच्या अधिकारापासून वंचित करण्यात आले आहे. दोन लाखांहन अधिक बाइक टॅक्सीचालकांना रोजगार गमवावा लागला आहे. नेमक्या ठिकाणी पोहोचण्यासाठी कमी खर्चात वाहन उपलब्ध न झाल्याने नागरिकांना असुविधा सहन करावी लागत आहे, याकडे रॅपिडो कंपनीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे लक्ष वेधले आहे.



बुध.दि.२५ रात्री ८ वा.दि बॉक्स,SNDT गेटसमोरची गल्ली,पुणे.


देणगी प्रवेशिका प्रयोगाआधी एक तास हॉलवर शब्दवेध निर्मित मूळ लेखन : महेश ए**लक्चवा**र संपादन:दिग्दर्शन:चंद्रकांत काळे अभिवाचन : हर्षद राजपाठक निर्मिती: आणि चंद्रकांत काळे संध्या काळे.

कोन बुकींग : 9595830555 www.ticketkhidakee.com वर उपल तिकिटे एक तास आधी हॉलवर उपलब्ध

大会人会人会人会人

PUNE URBANLY

मयसभा



LOKMAT

€ ALPHALOGIC

अल्फालॉजिक टेक्सिस लिमिटेड सीआयएन : एल७२५०१पीएन२०१८पीएलसी१८०७५७

203330200000006

नोंदणीकृत कार्यालय : ४०५, प्राईड आयकॉन, खारडी, पुणे - ४११०१४ (महाराष्ट्र) इ-मेल : info@alphalogiclimited.com, वेबसाईट : www.alphalogicinc.com

_							(रु. लाखा
		32 5	संपलेली तिमाही		संपलेले न	नऊ महिने	संपलेले वर्ष
अनु क्र.	तपशील	संपलेली तिमाही ३१ डिसेंबर, २०२२ (अलेखापरीक्षित)	संपलेली तिमाही ३० सप्टेंबर, २०२२ (अलेखापरीक्षित)	संपलेली तिमाही डिसेंबर ३१, २०२१ (अलेखापरीक्षित)		३१ डिसेंबर, २०२१ (अलेखापरीक्षित)	३१ मार्च, २०२१ (लेखापरीक्षित
8.	प्रवर्तनाकडील एकूण उत्पन्न	489.49	४१३.९६	892.30	१३६१.१३	८६८.५०	१,२०१.८३
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा (कर, अपवादात्मक आणि/किंवा असाधारण आयटम्सपूर्वी)	\$50.08	60.80	६९.८६	३७१.५३	१९१.६२	२७२.१५
₽.	कारपूर्वी कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक आणि/किंवा असाधारण आयटम्सनंतर)	४७०.८४	60.80	६९.८६	३७१.५३	१९१.६२	२७२.१५
٧.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक आणि/किंवा असाधारण आयटम्सनंतर)	१२६.७२	42.80	५३.४५	२७७.५९	१४७.१७	₹0,03
۷.	कालावधीकरिता एकूण व्यापक उत्पन्न [कालावधीकरिता समाविष्ट नफा (करानंतर) आणि करानंतर अन्य व्यापक उत्पन्न]	\$86.36	६५.९६	२१.५१	२३३.५७	85.68	१५८.७२
3	समन्याय भाग भांडवल	१७५७,१३	१६९२.९९	१०२७,१०८९	१७५७.१३	१०२७,११	११२८.६६
19,	राखीव समाविष्ट मागील वर्षांच्या ताळेबंदानुसार पुनर्मृल्यन राखीव वगळता	4π.°	1. 1 1.	570	(15 2)	E .	७२४.३२
6.	भाग कमाई (रु.05/- प्रत्येकी)*		į.	2	-	-	
	अ) मूलभूत: (रु 'त)	0.50	0.84	०.२६	93.0	०.४६	0,54
	ब) सौम्य केलेले: (रु 'त)	0.35	0.84	0.25	0.68	0.85	0.50

assifieds

 वरील उतारा सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे फाईल केलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांच्या संपलेल्या वित्तीय निष्कर्षांचा सविस्तर प्रारूप उतारा आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप www.bseindia.com या स्टॉक एक्सचेंगच्या वेबसाईटवर आणि इन्व्हेस्टर्स सेक्शन अंतर्गत www.alphalogicinc.com या कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

स्वतंत्र वित्तीय निष्कषांवरील अतिरिक्त माहिती याखाली देण्यात आली आहे:-

		स्यतंत्र							
अनु		e e	संपलेली तिमाही		संपलेले -	संपलेले वर्ष			
豖.		३१ डिसेंबर, २०२२ (अलेखापरीक्षित)	३० सप्टेंबर, २०२२ (अलेखापरीक्षित)	डिसेंबर ३१, २०२१ (अलेखापरीक्षित)			३१ मार्च, २०२२ (लेखापरीक्षित)		
٤.	प्रवर्तनाकडील एकूण उत्पन्न	200.28	१०५.३३	६२.६५	३०६.३१	१९०.३५	३१६.०८		
₹.	कालावधीकरिता निञ्चळ नफा (कर, अपवादात्मक आणि/किंवा असाधारण आयटम्सपूर्वी)	છઇ.૪૭	48.83	46.07	१८१.९५	१६०.७०	२२६.९०		
ą.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा	48.69	88.08	83.64	१३६.०६	१२३.८८	१७३.२०		

अल्फालॉजिक टेक्सिस लिमिटेड करीता

स्थळ : पणे

तारीख: २१ जानेवारी, २०२३

शैक्षणिक विशेष

योगा

ओशो ध्यान शिबिर

दि.२५-२६ जानेवारी

पाठकवाडी फार्म, पौड जवळ

9730203335, 8793370624

जीवतसाधीच्या

0090318534-2-2

अंश गोएल

Supari, Shindi, Sagwan Trees. Such place is not available in

with parking for commercial purposes at Sangurli , Goaroad Panvel 8169063245. 9221481630

0090318565-1

व्यवसाय

नोकरीविषयक

डॉक्टर पाहिजेः MBBS

(ObGY), सातारा येथे १०

बेडचे मॅटर्निटी होमसाठी.

रेसिडेन्शिअल, संपर्क-

9622046600,

९३७३३९७२६२.

DGO/ MS/ DNB

Pune Based Leading Machine Manufacturing Company Looking For Active Or Silent Business Partner. Only Interested & Serious Person Can Contact For Details, +91 87675 43961

0090317755-1

जाहिरातविषयक

Authorised Center to receive advertisments for- Loksatta, Inadian Express and Financial Express. Also work related to all types of publications, like Coffeetable Book, Book, Souvenir and Public Relations (PR) are done. Contact 9881609524.

0090318310-1



मालमत्ताविषयक

आमच्याकडे कोकण नाशिक येथे बल्कमध्ये शेतीच्या जागा/ पनवेलमध्ये R-Zone व NA Plots मिळतील. (T.C.) 8451946281/ 8369487207.

0070822649-1

Road facing 1000 ft Independent house

0050212028-1

कोकणात दापोली एसटी स्टेण्डपासून अडीच किमी अंतरावर ४५० आंबाकलमांची बाग विकणे आहे. बारमाही पाणी, वीज, कंपण, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, बाजारपेठ परिसरात. संपर्क : 9820402725/ 9702012725.

0070822570-1

मौजे कुडली, ता. रोहा, जिल्हा- रायगड, मुख्य रस्त्याजवळ, विळेभागाड, एम.आय.डी.सी.पासून २ किमी, शांत हिरवागार परिसर, क्षेत्र ५० गुंठे रु. ४५ लाख/ ढोकशेत ता. सुधागड, जिल्हा- रायगड, खोपोली- पाली रस्ता, परळी मार्केटपासून १ कि.मी. आत, शांत हिरवागार परिसर क्षेत्र १८ गुंठे रु. २६ लाख. संपर्क-9324677375.

0070823517-1

सोलापुर जिल्ह्यातील मोहोळ तालक्यातील आष्टे येथील हायवेपासून तीन किलोमीटर अंतरावरील १८ एकर ऊस बागायत जमीन विकणे आहे. संपर्क- ८२०८१११३६४, ९४२३३३७२७६

0090318122-1



Plot for Sale - 29 Guntha light, Water, Compound, Mango Dapoli area. Exp. 1.50 Cr. For More Details Contact : (Owner

9422087070, 9518768916

पहिला मजला, पाकिंगसह विकणे आहे. संपर्क ९७६२७८९२१४/ 9230009620

नवीन वर्ष गोल्ड ऑफर! दापोलीत सेमीफर्निश्ड बंगलो २५ लाखांपासून तसेच दगडी कंपाऊंड, रोड, पाणी, लाईट, सीसीटीव्ही, वायफाय इ. सुविधांसह १४ लाखांपासून एनए प्लॉट्ससुद्धा उपलब्ध स्वतंत्र ७/१२, बॅकलोन, 9494084000.

बदलापुर येथे ३ एकर **े** शेतजमीन

Development (JV Basis) साठी देणे आहे. आहे. किंमत ७ लाख रुपये गुंठा. संपर्क : दुधाणे 9920441778.

0070822985-1

फळझाडे वाडी चिपळुण गृहागर रस्ता २० कि.मी., गुहागरच्या आधी. संपर्क ९६१९९६८००७

0050212002-

व्यवस्थापन संचालक क्लीअर टायटल, निसर्गरम्य प्रदूषणमुक्त नागांव -अलिबागमध्ये 42.5गुंठे रिसॉर्ट प्लॉट +3बंगले विकणे. आंबा, नारळ खप

0090318619-1-1

दापोली, जालगाव येथील सोसायटीतील दोन बेडरुम्सचा फ्लॅट, एरिया ७६२ स्क्वे.फूट,

0090318332-1

www.greatkonkan.com. 0090311841-3

तसेच २० गुंठे जमीन विकणे

कोकण फार्महाऊस त्वरित विकणे. अंदाजे १० गुंठे घर सर्व्हिसेस

9653231807/

8850642600. 0090318608-1

तळेगाव स्टेशनपासून चालत १० मिनिटांवर प्रशस्त

१बीएचके आणि २बीएचके फ्लॅट्स २५ लाखांपासून उपलब्ध. संपर्क- भिडे लाईफस्टाईल वर्ल्ड, 8108119803/ 8108119804 RERA P-52100027682.

0090318522-1

दाते लॅन्डस् (झेरॉक्स) दादर (प.), कायदेशीर शेतकरी करतात, जिमनीविषयक सशुल्क सल्ला, कर्जत, रायगडमधील १८.५० गुंठे सोसायटी प्लॉट्स विकणे आहे. 9324371568/ 9076071568. 0070821262-1 एकदाच सुरुवातीला

स्थावर मालमत्ता?

तुमच्या अपेक्षेप्रमाणे व्यवहार होण्यासाठी 'लोकसत्ता'त

एक छोटी जाहिरात पुरेशी आहे!

यात्रा विशेष

वॉटरप्रफिंग यात्रासहल

Without Breaking Toilet, Bathroom, 5Years Guarantee, Terrace 10Yrs Guarantee. All Leakage Work, Free Visit Authorized Applicator Dr.Fixit 7666729911 / 9225534110.

0090318516-1

भविष्यविषयव

ॲस्ट्रॉलॉजी: गोल्ड मेडलिस्ट, जन्मकुंडली बनविणे, जुळविणे, जन्मकुंडलीवरून तसेच हस्तरेषा - चेहरा, फोटोवरून आपल्या प्रश्नांवर सविस्तर भविष्य तसेच वास्तुशास्त्राचे महत्त्व, वास्तुशांतीचे साधे-सोपे उपाय ५० पानांवर लिहून मिळतील. पाहिजे असल्यास हिंदी/ इंग्रजीमधून लिखाण मिळेल. (प्रश्नांची फी स्वीकारतो.) नवग्रहांचे रत्ने, भाग्योदय यंत्रे, रुद्राक्ष इतर शुभवस्त् सुचवितो व अनुष्ठान करून दिले जातील. मुख्य कार्यालय श्री. सुधाकर सदानंद जोशी, दररोज सकाळी १० ते संध्याकाळी

नावात बदल ६. हस्तरेषा, ज्योतिषशास्त्र -क्. यशश्री सुधाकर जोशी, दररोज सकाळी १० ते संध्याकाळी ६. योगी निवास बंगला, पहिला मजला किसन क्रॉस रोड, नवीन payment order my Mother name is पोलीस क्वार्टर्सजवळ, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४. 9220443766/ ९८२०६१२५७८. (वरील

0070821178-1

पत्त्याशिवाय आमची कुठेही

शाखा अथवा प्रतिनिधी

नाहीत.)

9.3/10

IMDb

श्रीरामकृष्ण -शास्त्रोक्त

नर्मदापरिक्रमा ०१-०२-२०२३// चारधाम यात्रेचे लाखामंडलसह २४-०४-२०२३/ ०६-०५-२०२३ बुकिंग जोरात सुरू// श्रीमद्भागवत सप्ताह नैमिषारण्यात त्रिस्थळीयात्रेसह २०-०२-२०२३// कुरवपूर -पिठापूर १९-०२-२०२३//

कर्नाटक - कुगसह 08/02/2023// आसाम// हंपी - बदामी// सिक्कीम - दार्जिलिंग -भुतान// लेह-लडाख// काश्मिर// सिमला// रत्नागिरीतील वानप्रस्थाश्रमास भरघोस प्रतिसाद// बापट -9620023808/

9939009394. 0070802458-11

वयाक्तक

I am Nandadevi Bhimrao to you that my mother's Janakabai w/o 1538144H

Bhosale daughter of Janki Bhosale request name is in our record NK/DPMT Bhimrao Bhosale. I am here by declare that in pension Jankabai and her date of birth is 28/06/1951 but my mother real or correct name is Janki Bhimrao Bhosale and her date of birth is 01/01/1952 shown in the

date to 13-19 Oct2022. 0090318627-1

Government Gazette

I Anil Devram Bawale (Father) declares that my Son's Old name was Yash Anil Bavale changed to new name

Yashraj Anil Bawale

दसरा आठवडा सुरू

झी स्टुडिओज् प्रस्तुत

alcoal

नमते झी स्टुडिओज् आण मधुगंधा कुलकर्णी

दिसतं तसं नसतं

MAHARASHTRA TIMES TIMES OF INDIA PEEPING MOON

vide Aff. No. 22/2023 dtd. 13/01/2023.

9.2/10

book my show

माझे पूर्वीचे नाव सावित्रीबाई

बदल्न माझे नवीन नाव

सावित्रा सचिन किंद्रे असे

आहे. प्रतिज्ञापत्र क्र. पी-

२२७३७०२, २१ जानेवारी

वयाक्तक

Annasaheb Spouse of

Annasaheb Dhondiba

resident At Post: Alkud

Mahankal Dist. Sangli,

corrected my Date of

Affidavit No 23/2023

State Maharashtra have

Birth from 1 July 1985 to

before Prakash Shankar

Nalawade Notary Govt

of India, Pune District

JC- 461195A Rank SUB

Name Chaudhari

Balasaheb Bapu

resident At Post:

Pandharpur Dist.

Maharashtra have

to 01 June 1972 vide

Affidavit No 15/2023

before Prakash Shankar

Nalawade Notary Govt

of India, Pune District

dated 17 Jan 2023

Maharashtra.

Solapur State

Fulchincholi Tehsil:

Name Vhanmune

(S) Tehsil: Kavthe

01 June 1985 vide

dated 19 Jan 2023

Maharashtra.

२०२३, १२-०४ पीएम.

शंकर राजिवडे होते आणि ते

0090318624-1 I have changed my name from Anjali subhashrao Joshi to Anjali Subhash Joshi as per document 0070822992-1

My old name Abizer Saifuddin Husain is changed as new name Abizar Saifuddin Husain as per aff.no. 114/2023

Old Name Sneha Nitin

MadalgiNew Name Sujata Nitin Madalgi Aff no 49/2023

0090318618-1

0090318631-1

My old name is Surendra Kumar Kumawat changed to the new name Surendra Kumawat.Affidavit no.-C-453/2023Date.-19/01/2023.

from Jahida

113/2023.

I have changed my name

0070823469-1 My old name Ashiya Sadik Momin is changed as Aasiya Asif Shaikh as per aff.no.

Mohammad Sharif Khan

to Jahida Khatun Khan

as per document.

My old name Husena

Abizer Husain is changed as new name Husena Abizar Husain as per aff.no.115/2023. 0090318630-1

My old name Krishna change to new name Krishna Venkatesh Choudapurkar as per affidavit no 57/2023 Date:19/01/2023.

0090318617-

छोट्या जाहिराती रवीकारण्याची केंद्रे

ZEESTUDIOS

जंगली महाराज रस्ता फेअरॲण्डफास्ट ॲडव्हटांबझिंग ११७०/०५, कार्तिक चेंबर्स, मॉडेल हायस्कुल कॉर्नर, भोसले भुयारी मार्गजवळ, पुणे-५. फोन

२५५११०५४, २५५१२७१९. 0090318612-2 9228920000, 9877407840 कर्व रस्ता जवा ॲडव्हर्टायझिंग प्रा. लि. ६१२/३, अनुपम दर्शन, कर्वे रोड, कोधरुड, पुणे-४११०२९. I, Mrs Vhanmune Nakusa मानस एन्टरप्रावझेस संजय जगन्नाथ भगवंत, ३४/३, No. 2797444K Rank CHM स्वरुन छावा अपार्टमें, लेन नं. २, हॅपी कॉलनी, कर्वे रोड, पुणे. फोन

६४००४६३७, ९७६७४२८५०९. व्हर्गो ॲडव्हर्टायझिंग ॲण्ड मिडिया पव्लिकेशन विवेक लावंड, शॉप नं. ५, फ्लॉट २४, काकडे कॉम्प्लेक्स, भैरवनाथ मंदिराजवळ, कर्वेनगर, पुणे-५२.

मिनत ॲडव्हटांयझिंग १६४/१२,शिंदेबिल्डिंग,शास्त्रीनगर,

कोधरुड, पुणे. फोन ६६०२०३५४, ९९६०११११९३, ९८२२११०१९३ स्नेहा कम्युनिकेशन्स प्लॉट नं. ३९, फ्लॅट नं. ७, स्वप्न -I, Mrs Suman Balasaheb - अपार्टमेंटस, उजवी भुसारी कॉलनी Chaudhari Spouse of No पौड रस्ता,कोधरुड, पुणे-३८. फोन २५२८२७९१, ९४२२०३१००२. शुभांगी अँड्स प्लॉट नं. ३०, महादेवबाग को-ऑप. सोसायटी, शिवतीर्थनगर, पौड रस्ता, कोथरुड, पुणे-३८. फोन

२४४५१२२४, ९८२२१७३९३० प्रज्ञा कम्युनिकेशन्स corrected my Date of रोहिणी ज्ञानेश्वर मोहोळ, ८३/१६५, Birth from 15 Oct 1980 शास्त्रीनगर, साईनाथ मंदिराजवळ, कोथरुड, पुणे. मोबा.

महत्त्वपूर्ण निवेदन तरश्रमध्ये प्रसिद्ध होगाऱ्या वाहिरातींचा मवक्

९४२२०१५७४६.

घेतली जात असली तरी त्याच्या आशयाची (कन्टेन्ट) पडलाळणी करणे शक्य होत नाही. तरी, आपल्या वृत्तपत्रांमध्ये अथवा प्रकाशनांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील जाहिरातदा कंपन्या, सहयोगी संस्था अथवा व्यक्तींबरोबर व्यवहार केल्यामुळे कोणत्याही स्वरूपाचे नुकसान वा हानी झाल्यास त्यासाठी अथवा संबंधित जाहिरातीतील आशयासाठी द इंडियन एक्स्प्रेस (प्रा.) लिमिटेडला कबाबदार ठरविता येणार नाही. त्यायुळे वाधकांना आपही असा सत्त्वा देते की, जाहिरातदारांना कोणतीही स्क्कम प्रेषित करण्यापूर्वी अथवा त्यांच्याबरोबर कोणत्याही स्वरूपार्च संगतिपत्र कार्यीसद्ध करण्यापूर्वी अथवा एखाद्या जाहिरातीवर आधारित कोणतीही कृती करण्यापूर्वी त्यांनी आवश्यक ती चौकशी करण्याची खबरदारी घ्याची.

अँडव्हर्टाइजिंग कॉपी) स्वीकारण्यापूर्वी काळवे

visit us at WWW.LOKSATTA.COM